

सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
व्यवस्थापन परिषदेच्या १०३ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत
मंगळवार, दि.१८ एप्रिल, २०१७ दुपारी ०१:०० वा.

व्यवस्थापन परिषदेची १०३ वी बैठक मंगळवार, दि.१८ एप्रिल, २०१७ रोजी दुपारी ०१:०० वाजता व्यवस्थापन परिषद सभागृहात मा. कुलगुरुमहोदय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस खालीलप्रमाणे उपस्थिती होती.

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	प्रा. डॉ. मालदार एन. एन. - मा. कुलगुरु	अध्यक्ष
२)	मा. शिक्षण संचालक (उच्च शिक्षण) पुणे यांचे प्रतिनिधी डॉ. देशपांडे एस. एम., विभागीय सहसंचालक, सोलापूर विभाग, सोलापूर	सदस्य
३)	डॉ. घनवट ए. ए.	सदस्य
४)	श्री. पाटील बी. पी., संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ	कायम निमंत्रित
५)	डॉ. शेवाळे बी. सी., वित्त व लेखा अधिकारी	कायम निमंत्रित
६)	प्रा. पी. प्रभाकर, प्रभारी कुलसचिव	सदस्य सचिव

स्वागत:

प्रा. पी. प्रभाकर यांनी कुलसचिव पदाचा अतिरिक्त पदभार स्विकारल्यानंतर त्यांची ही पहिलीच बैठक असल्याने मा.कुलगुरुमहोदयांनी त्यांचे स्वागत केले.

मा. प्र. कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले.

अनुपस्थिती:

व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस डॉ. नंदनवार डी. आर., प्रभारी सहसंचालक, (तंत्र शिक्षण) पुणे मा. संचालक (तंत्र शिक्षण) यांचे प्रतिनिधी यांनी दूरध्वनीद्वारे अनुपस्थित राहण्याबाबत विनंती केली होती. त्यांच्या अनुपस्थितीची नोंद घेवून मान्यता देण्यात आली. मा.अवर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई हे व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस अनुपस्थित होते.

सदर बैठकीत खालील प्रमाणे कामकाज झाले.

- [०१]
- १८ फेब्रुवारी, २०१७ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीच्या कार्यवृत्तांतावर केलेल्या कार्यवाहीची नोंद घेणे.
 - ०७ मार्च, २०१७ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे व कार्यवाही अहवालाची नोंद घेणे.

- ठराव:
- १८ फेब्रुवारी, २०१७ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीच्या कार्यवृत्तांतावर केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.
 - ०७ मार्च, २०१७ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत खालील दुरुस्तीसह वाचून सर्वानुमते कायम करण्यात आला व कार्यवृत्तांतावर केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.
- पान क्र.२ वरील अ.क्र.५) मध्ये "परीक्षा नियंत्रक" ऐवजी "संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ" अशी दुरुस्ती करण्यात आली.

[०२] पदार्थविज्ञान संकुल, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व Pioneer Electro System, Pandharpur आणि JET Industries, Ichalkarnji (Dist. Kolhapur) यांच्यामधील कराराचा (MoU) सुधारित मसूदा व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत कर््यालयाचे क्र.सोविसो/आस्था/२०१६ दि.१४/१२/२०१६ नुसार मा. संचालक, पदार्थविज्ञान संकुल, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांना Pioneer Electro System, Pandharpur आणि JET Industries, Ichalkarnji (Dist. Kolhapur) यांच्यामध्ये Memorandum of Understanding (MoU) व MoU चा मसूदा फेर सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते.

त्यास अनुसरून मा. संचालक, पदार्थविज्ञान संकुल यांनी जा. क्र.सोविसो / फिजिक्स/४९५, दि.२९/०३/२०१७ नुसार 1) Pioneer Electro System, Pandharpur 2) JET Industries, Ichalkarnji (Dist. Kolhapur) यांच्यामध्ये होणाऱ्या Memorandum of Understanding (MoU) व Non Disclosure Agreement (MDA) च्या मसूद्यास सुधारणा करून सादर केले आहेत.

सादरची बाब दि.३१/०३/२०१७ रोजीच्या टिपणीन्वये सादर केले असता, त्यास मा. कुलगुरुमहोदयांनी आगामी होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत MoU प्रस्ताव ठेवण्यास मान्यता प्रदान केली आहे.

सबब, मा. संचालक, पदार्थविज्ञान संकुल यांनी दि.२९/०३/२०१७ रोजीच्या पत्रानुसार विनंती केल्याप्रमाणे सोबत जोडलेल्या सुधारित कराराचा मसूदा व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: पदार्थविज्ञान संकुल, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व Pioneer Electro System, Pandharpur आणि JET Industries, Ichalkarnji (Dist. Kolhapur) यांच्यामधील कराराच्या (MoU) सुधारित मसूद्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०३] विद्यापीठाकडील बीसीयुडी, वित्त व लेखा विभाग, आस्थापना विभाग व इतर विभागाकडील सर्व रेकॉर्डचे Scanning and Digitization करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: परीक्षा विभागाकडून बीसीयुडी, वित्त व लेखा विभाग, आस्थापना विभाग आणि इतर विभागाकडील सर्व रेकॉर्डचे Scanning and Digitization of the Record या कामाकरिता विभागाकडून दि.०८/११/२०१६ रोजीच्या मान्यतेने ई-निविदा आल्या होत्या. सदर मागणीस अनुसरून विभागाने दिलेल्या विहित वेळेत व मुदतीत विभागास एकूण आठ निविदा प्राप्त झाल्या होत्या. प्राप्त झालेल्या ई-निविदांच्या तांत्रिक निविदा दि.१३/०१/२०१७ रोजी निविदा उघडणे समिती समक्ष उघडण्यात आल्या व तांत्रिक दृष्टीने आठही निविदाधारक पात्र ठरल्या. पात्र ठरलेल्या आठ निविदा धारकांच्या दराच्या निविदा दि.०७/०२/२०१७ रोजी उघडण्यात आल्या व सर्व निविदाधारकांच्या दरामध्ये संभ्रम निर्माण झाल्याने व काही निविदाधारक काही सेवा मोफत देण्याचे दर्शविल्याने न्युनतम दर ठरविण्यासाठी श्री. शिंदे ए. आर. सहायक प्राध्यापक, संगणकशास्त्र संकूल यांना मा. कुलगुरुमहोदयांनी नामनिर्देशित केले होते.

त्याअनुषंगाने प्राप्त दरांचा तौलनिक तक्ता तयार केला असून तौलनिक तक्ता सोबत अवलोकनार्थ जोडला आहे.

१) वरील तक्त्यानुसार ज्या ज्या विभागांचे Digitization चे काम करावयाचे आहे. त्या त्या विभागाकडे कागद पत्रांची चौकशी केली असता, अंदाजे १२,००,००० इतकी कागदपत्रे असल्याचे समजते. सदरील मिळालेल्या माहितीनुसार १२,००,००० कागदपत्रामधून A४ आणि Legal साईजचे अंदाजे १०,००,००० व A3 आणि A2 साईजचे अंदाजे २,००,००० इतके कागदपत्रे गृहित धरून तौलनिक तक्ता तयारकेला असता, M/s Fusion one info IT Pvt. Ltd, Pune या फर्मचे दर सर्वात कमी आहे.

२) Web Base Fully functional document management system with feature like indexing retrieval, archiving work flow management system (Min 10 Users, with source code) या कामाकरिता M/s Fusion One info IT Pvt. Ltd, Pune या फर्मने ₹१,००,०००/- दर दिले होते. तथापि सदरची फर्म क्र.१ नुसार वरील कामाकरिता न्युनतम असल्याने क्र.२ च्या कामाबाबत दुरध्वनी वरून विचारणा केली असता, अ.क्र.२ ची सेवा इतर फर्मप्रमाणे मोफत देण्याची तयारी दर्शवून ई-मेलद्वारे कळविले आहे. सबब, वरील सर्व बाबींचा विचार करता M/s Fusion One info IT Pvt. Ltd, Pune ही न्युनतम ठरते व त्यांच्या कामाची किंमत ही एकूण ₹७,७४,०७६/- (अक्षरी ₹ सात लाख चौऱ्याहत्तर हजार शहाहत्तर फक्त) इतकी असून सदरचा खर्च ज्या विभागाचे रेकॉर्ड Scanning and Digitization करावयाचे आहे. त्या-त्या विभागाच्या अंदाजपत्रकीय शिर्षकामधून करावयाचे आहे.

उपरोक्त प्रमाणे वरील कामाकरिता ₹७,७४,०७६/- (अक्षरी ₹ सात लाख चौऱ्याहत्तर हजार शहाहत्तर फक्त) इतकी असून सदरचा खर्च रु.एक लाखाच्या पुढे असल्याने सदरचा विषय खरेदी समिती, वित्त व लेखा समिती व व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेणे आवश्यक आहे. तथापि वरील काम हे सेवा पुरविणे ज्या प्रकारात मोडते व सदर बाबीस व्यवस्थापन परिषदेने ठराव क्र.२१ अन्वये दि.२१/०७/२०११ नुसार मान्यता दिलेली आहे.

सबब, वरीलप्रमाणे Scanning and Digitization of the Record या कामाकरिता M/s. Fusion one info IT Pvt. Ltd, Pune या फर्मला कामाचे आदेश देण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: विद्यापीठाकडील बीसीयुडी, वित्त व लेखा विभाग, आस्थापना विभाग व इतर विभागाकडील सर्व रेकॉर्डचे Scanning and Digitization of the Record या कामाकरिता M/s. Fusion one info IT Pvt. Ltd, Pune या फर्मला कामाचे आदेश देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०४] ऑनलाईन प्रश्नपत्रिका वितरण प्रणाली (Online Secured Delivery of Question Paper) संदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केलेल्या शिफारशी विचारार्थ.

(टिपणी: माहे मार्च / एप्रिल, २०१७ मध्ये घेण्यात येणाऱ्या एम. ए. / एम. एस. डब्ल्यू / एम. कॉम. / बी. बी. ए. / बी. सी. ए. / बी. ए. एल. एल. बी. / एल. एल. एम. / एम. सी. ए. / एम. एस्सी या अभ्यासक्रमाकरिता ऑनलाईन प्रश्नपत्रिका वितरण प्रणालीद्वारे पाठविण्यासाठी निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावरील मा. प्राचार्य / मा. संचालक व IT समन्वयक यांची कार्यशाळा दि.२३/०३/२०१७ रोजी आयोजित केली होती. सदर बैठकीस एकूण २५ महाविद्यालयांचे प्राचार्य व IT समन्वयक उपस्थित होते. सदर परीक्षा केंद्र असलेल्या महाविद्यालयाचे प्राचार्य / IT समन्वयक यांच्याकडून बैठकीत खालीलप्रमाणे सूचना प्राप्त झाल्या होत्या.

- १) IT समन्वयक यांना देण्यात येणारे मानधन हे अंतर्गत / बहिःस्थ पर्यवेक्षक यांच्या निम्मे असून ते अंतर्गत / बहिःस्थ पर्यवेक्षक यांच्याएवढेच मिळावे.
- २) प्रश्नपत्रिका छपाई कामाकरिता देण्यात येणारे प्रति ₹१५/- कमी असल्याने ते वाढवून मिळावे.
- ३) परीक्षा केंद्रावर ऑनलाईन प्रश्नपत्रिका प्राप्त झाल्यानंतर त्याचे झेरॉक्स काढून ते वितरण करणे इतर कामासाठी सपोर्ट स्टाफ मिळावे.

उपरोक्त प्रमाणे प्राप्त झालेल्या सूचना दि.३०/०३/२०१७ रोजी झालेल्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत आयत्या वेळेचा विषय क्र.१(७) अन्वये परीक्षा व मूल्यमापन मंडळाने प्राचार्य / IT समन्वयक यांच्या सूचनेच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे शिफारशी (अ. क्र. १ ते ३) व्यवस्थापन परिषदेस केलेल्या आहेत.

- १) IT समन्वयक यांना देण्यात येणारे मानधन हे अंतर्गत / बहिःस्थ पर्यवेक्षक यांच्याएवढे करावे.
- २) प्रश्नपत्रिका छपाई कामाकरिता प्रति विद्यार्थी खर्च ₹१५ ऐवजी ₹२० इतके करावे.
- ३) ज्या परीक्षा केंद्रावर ऑफलाईन व ऑनलाईन या दोन्ही परीक्षा एकाच वेळेस चालू त्या परीक्षा केंद्रासाठी एक अतिरिक्त शिपाई नेमणूकीस मान्यता देण्यात आली.

सबब, ऑनलाईन प्रश्नपत्रिका वितरण प्रणाली (Online Secured Delivery of Question Paper) संदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केलेल्या शिफारशी विचारार्थ).

ठराव: ऑनलाईन प्रश्नपत्रिका वितरण प्रणाली (Online Secured Delivery of Question Paper) संदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाने खालीलप्रमाणे केलेल्या शिफारशी स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

- १) IT समन्वयक यांना देण्यात येणारे मानधन हे अंतर्गत / बहिःस्थ पर्यवेक्षक यांच्याएवढे करावे.
- २) प्रश्नपत्रिका छपाई कामाकरिता प्रति विद्यार्थी खर्च ₹१५ ऐवजी ₹२० इतके करावे.
- ३) ज्या परीक्षा केंद्रावर ऑफलाईन व ऑनलाईन या दोन्ही परीक्षा एकाच वेळेस चालू त्या परीक्षा केंद्रासाठी एक अतिरिक्त शिपाई नेमणूकीस मान्यता द्यावी.

[०५] प्रस्तूत विद्यापीठामध्ये प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या दीक्षांत समारंभाच्या प्रसंगी स्नातकांना विद्यापीठाकडून पुरविण्यात येणाऱ्या गाऊन शुल्कामध्ये ₹२०/- ऐवजी ₹५०/- इतके शुल्क वाढ करण्याबाबत परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केलेली शिफारस विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तूत विद्यापीठामध्ये प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यासाठी आयोजित करण्यात येत असलेल्या दीक्षांत समारंभाच्या प्रसंगी मागील दोन वर्षांपासून स्नातकांना पुरविण्यात येणाऱ्या गाऊनसाठी अनामत रक्कम म्हणून ₹२००/- आणि गाऊन फी म्हणून ₹२०/- इतकी रक्कम आकारली जाते. परंतु सदरील रक्कम ही मागील दोन वर्षांपासून आकारली जात असून त्यामध्ये वाढ करण्यात आलेली नाही. सदरील बाब विचारात घेता नमूद केलेल्या अनामत व फीच्या रकमेमध्ये वाढ करणे आवश्यक असल्याने, सदरचा विषय दि.३०/०३/२०१७ रोजी झालेल्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत ठेवला असता, खालीलप्रमाणे निर्णय झाला आहे.

ठराव क्र.९(१)	गाऊनच्या अनामत रकमेमध्ये कोणताही बदल न करता गाऊन शुल्कामध्ये ₹२०/- ऐवजी ₹५०/- इतके शुल्क करण्याची शिफारस व्यवस्थापन परिषदेस करण्यात आली.
---------------	------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सबब, वरीलप्रमाणे परीक्षा व मूल्यमापन मंडळाने गाऊन शुल्कामध्ये ₹२०/-

ऐवजी ₹५०/- इतके शुल्क वाढ करण्याची केलेली शिफारस विचारार्थ).

ठराव: प्रस्तूत विद्यापीठामध्ये प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या दीक्षांत समारंभाच्या प्रसंगी स्नातकांना विद्यापीठाकडून पुरविण्यात येणाऱ्या गाऊन शुल्कामध्ये ₹२०/- ऐवजी ₹५०/- करण्याबाबत परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०६] विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा पालकासह, शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी यांना अपघाती विमा क्लेमची मिळणारी रक्कम ₹१,००,०००/- ऐवजी ₹१०,००,०००/- रक्कम वाढ करण्याबाबतचा मसूदा विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठ स्थापनेपासून विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्नित असणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थी पालक व शिक्षण, प्रशासकीय कर्मचारी यांचा विमा उत्तरविण्याची कार्यवाही विद्यार्थी विकास विभागाकडून करण्यात येते. या दरम्यान विमाधारकाचा अपघाती मृत्यु झाल्यास पालकास ₹१,००,०००/- व पालकाचा अपघात झाल्यास पाल्यास ₹२५,०००/- इतकी रक्कम विमा कार्यालयाकडून अदा करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येते. यासाठी विद्यार्थ्यांकडून ₹१५/- इतकी विमा फी रक्कम आकरण्यात येते. सन २०१६-१७ या वर्षात ₹९/- विमा रक्कम म्हणून टाटा ए आय जी जनरल इंश्युरन्स कंपनी लि., सोलापूर यांना पाठविण्यात येत होती व ₹६/- स्टूडेंट एड फंड या जमा शिर्षकाखाली विद्यापीठाकडे जमा करण्यात येत होती. महाराष्ट्र शासनाचे निर्णय क्र.संकीर्ण २०१७/प्रक्र/१९/विमा प्रशासन, दि.१८/०२/२०१७ रोजीच्या निर्णयानुसार ₹३४५/- इतक्या रक्कमेत ₹१०,००,०००/- इतकी रक्कम मिळत असल्याबाबत कळविण्यात आले आहे. त्यानुसार सन २०१७-१८ या वर्षात सदरच्या रकमेत वाढ करून विद्यार्थी, शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी यांचा अपघाती मृत्यु झाल्यास पालकास / वारसास ₹१०,००,०००/- व पालकाचा अपघात झाल्यास पाल्यास ₹२,५०,०००/- इतक्या रकमेस वाढ केल्यास प्रति विद्यार्थी, शिक्षक व प्रशासकीय कर्मचारीप्रमाणे विमा प्रिमियमच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे. तरी विमा कार्यालयाकडून आदा करण्याबाबत (सोबत जोडल्यानुसार) प्रस्तावाचा तयार करण्यात आलेला मसूदा व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा पालकासह, शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी यांना अपघाती विमा क्लेमची मिळणारी रक्कम ₹१,००,०००/- ऐवजी ₹१०,००,०००/- इतकी रक्कम वाढ करण्याबाबतच्या मसूद्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०७] पीएच. डी. अभ्यासक्रमाचे संशोधक विद्यार्थी श्री. तांबोळी ए. बी. यांचे वार्षिक शुल्क हे विलंब दंड न आकारण्याची विनंती व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: पीएच. डी. अभ्यासक्रमाचे संशोधक विद्यार्थी श्री. तांबोळी ए. बी. यांनी दि.०१ जानेवारी, २०१७ रोजी पीएच. डी. रसायनशास्त्र अभ्यासक्रमास नोंदणी केली आहे. तसेच सदर विद्यार्थी JRF म्हणून रुजू झाले असून सन २०१५ मध्ये JRF करिता निवड झालेली आहे. तथापि, सदर विद्यार्थ्यांनी पीएच. डी. अभ्यासक्रमाचे शै. वर्ष २०१५, २०१६ व २०१७ चे वार्षिक शुल्क भरलेले नाही. तसेच दि.०१ ऑगस्ट, २०१७ पासून सदर विद्यार्थ्यांची SRF मधून समाप्ती होणार आहे. विद्यार्थ्यांचे पीएच. डी. अभ्यासक्रमाचे शै. वर्ष २०१५, २०१६ व २०१७ चे वार्षिक शुल्क ₹५३,२२५/- इतके होते व विलंबात्मक दंडांची रक्कम ₹२७,७००/- इतकी होते. यापैकी विद्यार्थ्यांनी एकूण वार्षिक शुल्क ₹५३,२२५/- इतकी रक्कम कार्यालयाकडे भरलेली आहे. विद्यार्थ्यांस शिष्यवृत्ती वेळेत मिळाली नाही, तसेच परिस्थिती गरीबीची असल्याने दंड आकारू नये अशी विनंती संबंधित विद्यार्थ्यांनी केली आहे.

सबब, विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती व विद्यार्थी हीत विचारात घेता, पीएच. डी. अभ्यासक्रमाचे संशोधक विद्यार्थी श्री. तांबोळी ए. बी. यांचे वार्षिक शुल्क हे विलंब दंड न आकारण्याची विनंती व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: पीएच. डी. अभ्यासक्रमाचे संशोधक विद्यार्थी श्री. तांबोळी ए. बी. यांची UGC कडून JRF उशिरा आल्यामुळे खास बाब म्हणून विलंब दंड ₹२७,७००/- माफ करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०८] श्री. अंबिका प्रिंटर्स अॅन्ड पब्लिकेशन्स यांचे २०१४-१५ चे देयक आदा केल्याबाबतची व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरुंनी केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: सामाजिकशास्त्रे संकुलातील विभागाच्या पदव्युत्तर कोर्सेससाठी विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी शै. वर्ष २०१४-१५ साठी दै. पुण्य नगरीच्या वर्तमापपत्रात जाहिरात देण्यात आली होती. याचे देयक क्र.L/१४-१७/३७१५९, दि.१४/०७/२०१७ रक्कम ₹१,४४०/- आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये प्राप्त झाले.

दै. पुण्य नगरी मधील जाहिरात प्रसिध्दीचे श्री अंबिका प्रिंटर्स अॅन्ड पब्लिकेशन्स यांचे रक्कम ₹१,४४०/- चे देयक मा. कुलगुरुंच्या आदेशान्वये Fine-5% (₹७२/-) आकारून व TDS (₹२९/-) कपातीसह ₹१,३३९/- (१४४०-७२-२९) आदा करण्यात आले आहे.

सबब, व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरुमहोदयांनी केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: श्री. अंबिका प्रिंटर्स अॅन्ड पब्लिकेशन्स यांचे २०१४-१५ च्या ₹१,४४०/- देयकातून ५% दंड व टी. डी. एस. कपातीनंतर ₹१३३९/- आदा केल्याबाबतची व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरुमहोदयांनी केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[०९] मे. गोदावरी एन्टरप्राईजेस, मनुष्यबळ पुरवठा, शॉप नं.५४-५५, महिला मजला, अलिभाई टावर, शिवाजी नगर, नांदेड या खाजगी ठेकदार / कंत्राटदाराकडून दरपत्र समितीच्या शिफारशीनुसार प्रति कर्मचारी प्रति दिन ₹१.९९ या दराने दि.०१/०४/२०१७ पासून दि.३१/०३/२०१८ पर्यंत कार्यालयीन कामासाठी मनुष्यबळ घेण्याकरिता मा.कुलगुरुमहोदयांनी मान्यता दिल्याची बाब माहितीस्तव.

(टिपणी: विद्यापीठातील विविध विभाग / संकुलामध्ये गरजेनुसार कार्यालयीन कामासाठी कंत्राटी पध्दतीने नोंदणीकृत पुरवठादार / ठेकेदाराकडून घेण्याकरिता दि.२७/०२/२०१७ रोजीच्या ई-निविदेस अनुसरून प्राप्त झालेल्या ई-निविदा पुरवठादार / ठेकेदारांचे तांत्रिक बाबी तापसणी करण्याकरिता मा. कुलगुरुमहोदयांनी गठीत केलेल्या समितीचा अहवाल, दरपत्रक समितीसमोर सादर करण्यात आला. त्याचप्रमाणे दि.३१/०३/२०१७ रोजी सकाळी ११:०० वा. दरपत्रक समितीसमोर Financial Bid उघडण्यात आले असून, सदर समितीने Financial Bid मध्ये सर्वात कमीत कमी सेवा शुल्क आकारणारे फर्म L१ मे. गोदावरी एन्टरप्राईजेस, मनुष्यबळ पुरवठा, शॉप नं.५४-५५, महिला मजला, अलिभाई टावर, शिवाजी नगर, नांदेड यांचेकडून प्रती कर्मचारी प्रति दिन ₹१.९९/- या दराने दि.०१/०४/२०१७ ते दि.३१/०३/२०१८ या कालावधीकरिता सेवा घेण्याकरिता संबंधितास कार्यआदेश देण्यास मा. कुलगुरुमहोदयांनी दि.३१/०३/२०१७ च्या टिपणीन्वये मान्यता दिली आहे. त्यानुसार मे. गोदावरी एन्टरप्राईजेस, मनुष्यबळ पुरवठा, शॉप नं.५४-५५, महिला मजला, अलिभाई टावर, शिवाजी नगर, नांदेड यांना दि.३१/०३/२०१७ रोजी पुरवठा आदेश देण्यात आले आहे. (त्याची छायांकित प्रत सोबत जोडली आहे.)

सबब, मे. गोदावरी एन्टरप्राईजेस, मनुष्यबळ पुरवठा, शॉप नं.५४-५५, महिला मजला, अलिभाई टावर, शिवाजी नगर, नांदेड या खाजगी कंत्राटदाराकडून दरपत्रक समितीच्या शिफारशीनुसार प्रति कर्मचारी प्रति दिन ₹१.९९/- या दराने दि.०१/०४/२०१७ पासून दि.३१/०३/२०१८ पर्यंत मनुष्यबळ घेण्याकरिता मा. कुलगुरु महोदयांनी मान्यता दिल्याची व्यवस्थापन परिषदेच्या बाब माहितीस्तव).

ठराव: मे. गोदावरी एन्टरप्राईजेस, मनुष्यबळ पुरवठा, शॉप नं.५४-५५, महिला मजला, अलिभाई टावर, शिवाजी नगर, नांदेड या खाजगी ठेकदार / कंत्राटदाराकडून दरपत्र समितीच्या शिफारशीनुसार प्रति कर्मचारी प्रति दिन ₹१.९९/- या दराने दि.०१/०४/२०१७ पासून दि.३१/०३/२०१८ पर्यंत कार्यालयीन कामासाठी मनुष्यबळ घेण्याकरिता मा.कुलगुरुमहोदयांनी मान्यता दिल्याच्या बाबीची नोंद घेण्यात आली.

[१०] निर्लेखन करण्यात आलेली संगणक शैक्षणिक संस्थाना वाटप करण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील तरतूद कलम १२(७) नुसार व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरु यांनी दिलेली मान्यतेची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

(टिपणी: विद्यापीठाकडील संकुले व प्रशासकीय विभागाकडे असलेल्या ज्या संगणकाचा स्पीड कमी झालेला आहे व नादुरुस्त अशी संगणक दि.२७/१२/२०१६ व दि.२५/०१/२०१७ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिलेली आहे. सोबत प्रस्तावाची छायांकित प्रत जोडलेली आहे.

शासन निर्णय क्र.मातंस / नस्ती०७/प्रक ८९/३९, दि.०८/०२/२०१० अन्वये निर्लेखन करण्यात आलेली उपकरणे ही त्यांच्या विभागातील इतर अधिकारी / कर्मचारी यांना लेखी आदेश काढून घ्यावा अथवा या उपकरणांना उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत असलेल्या शासकीय शैक्षणिक संस्थांना ज्या सदर सामुग्री घेण्यास तयार असतील अशा शैक्षणिक संस्थांना प्राधान्य देण्यात यावे असे नमूद केले आहे.

त्यानुसार निर्लेखित करण्यात आलेली संगणके शैक्षणिक संस्थांना दिल्यास त्याचा विद्यार्थ्यांना उपयोग होईल. शैक्षणिक संस्थांचे संगणक मागणी प्रस्ताव विद्यापीठाला प्राप्त होत आहेत. तेव्हा निर्लेखित करण्यात आलेले सर्व संगणक शैक्षणिक संस्थांना वाटप करणे उचित वाटते. तथापि याबाबत व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेणे आवश्यक आहे. नजिकच्या काळात व्यवस्थापन परिषदेची बैठक नसल्याने निर्लेखन करण्यात आलेले संगणक (सोबत यादीप्रमाणे) शैक्षणिक संस्थांना वाटप करण्याची बाब महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२(७) नुसार व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरु यांनी मान्यता दिली आहे.

सबब, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२(७) नुसार व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरु यांनी केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[११] शै. वर्ष २०१७-१८ करिता संलग्नित महाविद्यालयाकडून प्राप्त झालेल्या नैसर्गिक विस्ताराच्या प्रस्तावांना मा.कुलगुरु महोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) नुसार केलेल्या शिफारशी माहितीस्तव.

(टिपणी: शैक्षणिक वर्ष २०१७-१८ करिता संलग्नित महाविद्यालयांकडून सोबत जोडलेल्या यादीप्रमाणे पारंपारिक व ए.आय.सी.टी.ई. अंतर्गत येणाऱ्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या नैसर्गिक विस्ताराचे प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत.

सादर प्राप्त प्रस्तावांवर महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०९ (४) अन्वये प्रथम अधिष्ठाता मंडळ समितीच्या शिफारशी करिता सादर करून अधिष्ठाता मंडळाच्या शिफारशीसह व्यवस्थापन परिषदेसमोर शिफारशीस्तव सादर करणे आवश्यक आहे व तद्नंतर व्यवस्थापन परिषदेच्या शिफारशीनंतर प्राप्त प्रस्तावांवर विद्यापीठ स्तरावरून विहित प्रक्रिया होवून प्रस्ताव संबंधित प्राधिकरणाकडे पुढील कार्यवाहीस्तव विहित मुदतीत शिखर संस्था व महाराष्ट्र शासनाकडे सादर करणे आवश्यक आहे.

दरम्यानच्या कालावधीत महाराष्ट्र शासनाने दि.२३/०२/२०१७ च्या असाधारण भाग ४ ब च्या राजपत्रान्वये महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ हे दि.०१/०३/२०१७ पासून अंमलात आणले आहे.

नवीन महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ लागू झाल्यामुळे प्रस्तुत विद्यापीठ कार्यक्षेत्रात अधिष्ठाता मंडळ अस्तित्वात नसल्यामुळे, दि.१५/०३/२०१७ रोजीच्या टिपणीन्वये मा.कुलगुरु महोदयांनी सादर नैसर्गिक विस्तारांवर विद्यापीठ स्तरावरून विहित कार्यवाही करून पुढील कार्यवाहीस्तव शिखर संस्था व महाराष्ट्र शासनाकडे विहित मुदतीत पाठविणेकरिता व्यवस्थापन परिषदेसमोर थेट सादर करण्यास मान्यता दिलेली आहे.

परंतु, व्यवस्थापन परिषदेची बैठक नजीकच्या काळात आयोजित होणार नसल्याने व सादरचे प्रस्ताव १ एप्रिल, २०१७ पूर्वी सादर करणे आवश्यक असल्याने मा.कुलगुरु महोदयांनी सोबतच्या तक्ता 'ब' मधील महाविद्यालयाच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे नैसर्गिक विस्तारांच्या प्राप्त प्रस्तावांवर महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने शिफारशी केलेल्या आहेत.

सबब, शैक्षणिक वर्ष २०१७-१८ करिता संलग्नित महाविद्यालयाकडून प्राप्त झालेल्या नैसर्गिक विस्ताराच्या प्रस्तावांना मा.कुलगुरु महोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) नुसार केलेल्या शिफारशी माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[१२] शै. वर्ष २०१७-१८ पासून नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व संलग्नित महाविद्यालयांकडून नवीन विषय व अतिरीक्त तुकडी सुरु करण्यासाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावावर दि.३०/१०/२०१० व दि.०२/०९/२०१३ नुसार केलेली कार्यवाही माहितीस्तव व महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०९(४) (ग) नुसार सदरचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याकरिता मा.कुलगुरु महोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) नुसार दिलेली मान्यता माहितीस्तव.

(टिपणी: शै. वर्ष २०१७-१८ पासून सोबत जोडलेल्या तक्त्याप्रमाणे नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, विषय व अतिरीक्त तुकडी सुरु करण्या संदर्भातील प्रस्ताव विद्यापीठास प्राप्त झालेले आहेत.

उपरोक्त शासन निर्णयास अनुसरून शै. वर्ष २०१७-१८ पासून नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व संलग्नित महाविद्यालयांकडून पारंपारिक अभ्यासक्रमातर्गत येणाऱ्या विषय व अतिरीक्त तुकडी सुरु करण्याबाबत प्राप्त झालेल्या प्रस्तावावर मा.कुलगुरु महोदय यांनी सोबत जोडलेल्या तक्त्याप्रमाणे शिफारस केलेली आहे.

सदर प्राप्त प्रस्तावांवर महाराष्ट्र शासनाच्या दि.३०/१०/२०१० व दि.०२/०९/२०१३ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार मा.कुलगुरु महोदयांच्या शिफारशी अन्वये पात्रता संबंधित महाविद्यालयांना कळविण्यात आलेली आहे.

दरम्यानच्या कालावधीत महाराष्ट्र शासनाने दि.२३/०२/२०१७ च्या असाधारण भाग ४ ब च्या राजपत्रान्वये महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ हे दि.०१/०३/२०१७ पासून अंमलात आणले आहे. सदर महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०९ (४) (ग) मध्ये खालील प्रमाणे तरतूद नमूद केलेली आहे.

"उपरोक्त विहित कालमर्यादेच्या आत प्राप्त झालेल्या अशा सर्व अर्जांची अधिष्ठाता मंडळाकडून छाननी करण्यात येईल आणि ते व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेने, त्या वर्षाच्या ०१ एप्रिल रोजी किंवा त्यापूर्वी व्यवस्थापन परिषदेस योग्य वाटतील अशा संबद्ध कारणांनी यशोचित पुष्टी दिलेल्या शिफारशींसह राज्य शासनाकडे पाठविण्यात येतील"

उपरोक्त शासन निर्णयातील तरतूदीच्या अनुषंगाने नवीन महाविद्यालय किंवा पाठयक्रम, विषय, विद्याशाखा व तुकडी सुरु करण्यासाठी परवानगी मिळणेकामी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची तारीख त्या त्या वर्षाच्या ०१ एप्रिल पर्यंत आहेत. त्यानुसार सदरचे प्रस्ताव शासनाकडे १ एप्रिल पर्यंत पाठविणे आवश्यक आहे.

त्यानुसार सद्यस्थितीत व्यवस्थापन परिषदेची बैठक नजीकच्या काळात होणार नसल्याने या संदर्भात दि.१५/०३/२०१७ व दि.२२/०३/२०१७ रोजी कार्यालयीन टिपणी सादर केली असता, मा.कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मान्यता दिलेली आहे.

त्यानुसार सदरचे नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, विषय व अतिरिक्त तुकडी सुरु करण्यासाठी परवानगी मिळणेकामी दि.२७/०३/२०१६ रोजी प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहेत.

सबब, शै. वर्ष २०१७-१८ पासून नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व संलग्नित महाविद्यालयांकडून नवीन विषय व अतिरिक्त तुकडी सुरु करण्यासाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावावर दि.३०/१०/२०१० व दि.०२/०९/२०१३ नुसार केलेली कार्यवाही माहितीस्तव व महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०९ (४) (ग) नुसार सदरचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याकरिता मा.कुलगुरु महोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) नुसार दिलेली मान्यता माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

मा. कुलगुरु तथा अध्यक्ष महोदयांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळेचे विषय:

[१३(१)] विभागास आवश्यक असलेली Data Center ची सेवा एका वर्षाकरिता भाडे तत्वावर घेण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: विभागास आवश्यक असलेली Data Center ची सेवा भाडेतत्वावर घेण्याकरिता दि.२८/०२/२०१७ रोजीच्या मान्यतेने दुसरी मुदत वाढ देवून ई-निविदा मागविण्यात आल्या होत्या. सदर मागणीस अनुसरून विभागाकडे एकूण दोन ई-निविदा प्राप्त झाल्या होत्या. प्राप्त झालेल्या दोन निविदाधारकांच्या तांत्रिक निविदा उघडण्याकरिता दि.२७/०३/२०१७ रोजीच्या टिपणीन्वये मा. कुलगुरुमहोदयांनी मान्यता दिलेली आहे. सदर मान्यतेस अनुसरून निविदा उघडणे समतीसमक्ष उघडून तांत्रिक निविदेचा पात्र / अपात्रतेचा तौलनिक तक्ता तयार केला असता, दोनही निविदाधारक तांत्रिकदृष्टीने पात्र ठरले असून पात्र / अपात्रतेचा तपशील खालीलप्रमाणे:

अ.क्र.	निविदाधारकांचे नाव	पात्र / अपात्र
१)	M/s. ESDS Software Soluation Pvt. Ltd., Nashik	पात्र
२)	M/s. Cyber Futurisits Pvt. Ltd., Noida U. P.	पात्र

वरीलप्रमाणे तांत्रिक दृष्ट्या पात्र ठरलेल्या दोन निविदाधारकांच्या दराच्या निविदा दि.११/०४/२०१७ रोजी निविदा उघडणे समिती समक्ष उघडून दराचा तौलनिक तक्ता तयार केला असून, तौलनिक तक्ता सोबत अवलोकनार्थ जोडला आहे. तौलनिक तक्त्यामधील M/s. ESDS Software Pvt. Ltd., Nashik या फर्मचे दर सर्वात कमी असून फर्म आणि त्यांनी दिलेल्या दराचा तपशील खालीलप्रमाणे

अ.क्र.	निविदाधारकांचे नाव	निविदेमध्ये दिलेले दर
१)	M/s. ESDS Software Soluation Pvt. Ltd., Nashik	रु.३५,९००/- प्रति महिना सर्व करासह

विभागास आवश्यक असलेले Data Center ची सेवा एका वर्षासाठी भाडेतत्वावर घेण्याकरिता रु.४,३०,८००/- इतका खर्च अपेक्षित असून सदरचा खर्च विभागाकडील Data Center Rent या अंदाजपत्रकीय शिर्षकातून खर्ची टाकावा लागणार आहे. उपरोक्तप्रमाणे वरील कामाकरिता खर्च रु. एक लाखाच्या पुढे असल्याने सदरचा विषय खरेदी समिती, वित्त व लेखा समिती व व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेणे आवश्यक आहे. तथापि वरील काम हे सवा पुरविणे या प्रकारात मोडते व सदर बाबीस व्यवस्थापन परिषदेने ठराव क्र.२१ दि.२१/०७/२०११ नुसार मान्यता दिलेली आहे.

सबब, वरीलप्रमाणे M/s. ESDS Software Soluation Pvt. Ltd, Nashik या फर्मसोबत वार्षिक दरकरार कामाचे आदेश देण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: विभागास आवश्यक असलेली Data Center ची सेवा M/s. ESDS Software Soluation Pvt. Ltd, Nashik या फर्मसोबत एका वर्षाकरिता (प्रति महिना रु.३५,९००/- सर्व करासह) भाडे तत्वावर घेण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१३(२)] सोलापूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र संकुलातील परिविक्षाधीन कालावधी पूर्ण केलेले अध्यापक डॉ. मुकुंद गणपत माळी यांना सहायक प्राध्यापक पदाच्या सेवेत कायम करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठाच्या रसायनशास्त्र संकुलातील अध्यापक डॉ. मुकुंद गणपत माळी यांनी सहायक प्राध्यापक या पदावरील परिविक्षाधीन कालावधी पूर्ण केलेला असून, त्यांच्या सेवेची विहित माहिती खालील प्रमाणे आहे:

अ. क्र.	अध्यापकाचे नाव	धारण केलेले पद	रुजू दिनांक	परिविक्षाधीन कालावधी संपत असलेला दिनांक
१)	डॉ. मुकुंद गणपत माळी	सहायक प्राध्यापक	१६/०२/२०१६	१५/०२/२०१७

विद्यापीठ संकुल अध्यापकांचे परिनियम २७० (३) नुसार संचालक / विभागप्रमुख यांचेकडून त्यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या सदर अध्यापकास प्रस्तुत विद्यापीठाच्या सेवेत कायम करावे किंवा नाही याबाबत "Definite Remarks and recommendation" मागविले आहेत. त्यानुसार संबंधित संकुलाच्या संचालकांनी डॉ.मुकुंद गणपत माळी यांना सहायक प्राध्यापक या पदाच्या सेवेत कायम करावे असे गोपनीय पत्राद्वारे कळविले आहे.

तसेच अध्यापकांचे परिनियम २७० (४) अन्वये प्रथम व द्वितीय सहामाही अहवाल संबंधित संकुलाच्या संचालकांनी पाठवून दिले असून ते मा. कुलगुरु महोदय यांनी पुनर्विलोकन केलेले आहेत.

सबब, डॉ. एम. जी. माळी यांना त्यांचा परिविक्षाधीन कालावधी पूर्ण होत असलेल्या नमूद दिनांकापासून प्रस्तुत विद्यापीठाच्या सेवेत कायम करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: सोलापूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र संकुलातील परिविक्षाधीन कालावधी पूर्ण केलेल्या खालील अध्यापकास सेवेत कायम करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

अ. क्र.	अध्यापकाचे नाव	धारण केलेले पद	संकुल	विषय	रुजू दिनांक	परिविक्षाधीन कालावधी संपत असलेला दिनांक
१)	डॉ. मुकुंद गणपत माळी	सहाय्यक प्राध्यापक	रसायनशास्त्र संकुल	फिजिकल केमिस्ट्री	१६/०२/२०१६	१५/०२/२०१७

[१३(३)] रेकॉर्ड कीपर नि-लिपिक या पदाच्या नियुक्ती संदर्भात मा.उच्च न्यायालय, मुंबई येथे प्रलंबित असलेल्या याचिकेच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठातील शिक्षकेत्तर पदाच्या वर्ग ३ व ४ संवर्गातील रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेची लेखी परीक्षा दि.२५/०६/२०१६ व दि.२६/०६/२०१६ रोजी घेण्यात आलेली असून रेकॉर्ड किपर-नि-लिपिक या पदासाठी अंतिम निवड झालेले उमेदवार यांना नियुक्ती आदेश अद्यापही निर्गमित केलेले नाहीत.

रेकॉर्ड किपर-नि-लिपिक या पदाच्या दि.२५/०६/२०१६ रोजी झालेल्या लेखी परीक्षेत व दि.२३/०७/२०१६ रोजी झालेल्या व्यावसायिक चाचणीत प्राप्त गुणांच्या आधारे आणि दि.२३/०८/२०१६ रोजी उमेदवारांचे मूळ कागदपत्रे तपासणी अंती मा. उच्च न्यायालय, मुंबई येथील LPA Stamp No.५४१०/२०११, WP No. ६७१२/२०१५ आणि महाराष्ट्र शासनाच्या निकालाच्या अधिन राहून अंतिम निवड यादी व अंतिम प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात आली होती.

याबाबत कार्यालयीन निवेदन खालील प्रमाणे,

- १) रेकॉर्ड कीपर-नि-लिपिक या पदावर यापूर्वी कार्यरत असलेले कर्मचारी श्री. शरद एस. पवार यांच्या सेवा विद्यापीठाने समाप्त केल्यानंतर त्यांनी मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे याचिका दाखल केली होती. याचिकेचा निकाल त्यांच्या बाजूने लागल्यानंतर विद्यापीठाने या निकालाविरुध्द मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे LPA Stamp No.५४१०/२०११ अपील दाखल केले आहे. **सदर अपील प्रलंबित असून त्याची पुढील सुनावणी दि.१३/०२/२०१७ रोजी मा.उच्च न्यायालय, मुंबई येथे ठेवण्यात आली होती. सदर प्रकरण चौकशीसाठी निघाले नाही.**
- २) वरील LPA Stamp No.५४१०/२०११ च्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहून श्री. रविंद्र कोरे यांची नेमणूक करण्यात आली होती. श्री. रविंद्र कोरे यांनी राजीनामा दिल्याने तो विद्यापीठाने मंजूर केला आहे. सदरचा राजीनामा परत घेण्याबाबत त्यांनी पुनःच विनंती केली असता, विद्यापीठाने त्यांची विनंती अमान्य केल्याने त्यांनी मा. उच्च न्यायालयात याचिका क्र.६७१२/२०१५ दाखल केली होती. मा. उच्च न्यायालयाने दि.२५/०४/२०१६ रोजी त्यांची याचिका फेटाळली आहे. तदनंतर **श्री. रविंद्र कोरे यांनी पुनः RPWST/१३३०४/२०१६ दि.३०/०४/२०१६ प्रमाणे नव्याने पिटीशन मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल केलेली असून ते प्रलंबित आहे.**
- ३) श्री. रविंद्र कोरे यांनी मा. मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण यांचेकडे अर्ज दाखल केला आहे. याबाबत मा. मंत्री महोदयाच्या पत्रानुसार मा.कुलगुरुमहोदयांनी स्वतः सुनावणी घेवून मंत्रालयात अहवाल पाठविला आहे.

सदर बाब दि.२४ जानेवारी, २०१७ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ठेवली असता, खालील प्रमाणे ठराव झालेला आहे.

ठराव: सदरचा विषय पुढील बैठकीत सादर करावा असे ठरले.

व्यवस्थापन परिषदेच्या ठरावानुसार सदरचा विषय पुनश्च: दि.१८ फेब्रुवारी, २०१७ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ठेवली असता, खालील प्रमाणे ठराव झालेला आहे.

ठराव: सदरचा विषय पुढील बैठकीत सादर करावा असे ठरले.

तसेच मा. विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर विभाग, सोलापूर यांच्या दि.३०/०३/२०१७ रोजीच्या पत्रानुसार श्री. रविंद्र कोरे यांना पुन्हा विद्यापीठ सेवेत रुजू करून घेण्याबाबत दि.३१/०३/२०१७ रोजी सहसंचालक, सोलापूर यांचे कार्यालयात पुन्हा सुनावणी घेण्यात आलेली आहे. सदर सुनावणीस मा. बी. पी. पाटील, प्र. कुलसचिव उपस्थित होते.

सबब, सदर पदाबाबत सद्य:स्थितीत दोन रिट याचिका मा. उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत. तसेच मा. विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर विभाग, सोलापूर यांचेसमोर झालेल्या सुनावणीच्या अनुषंगाने त्यांचेकडील निर्णय प्रलंबित आहे.

सबब, सदरची बाब पुनश्च: विचारार्थ).

ठराव: रेकॉर्ड कीपर नि-लिपिक या पदाच्या नियुक्ती संदर्भात महाराष्ट्र शासनाकडून याबाबत आदेश आल्यानंतर यावर विचार करण्याचे सर्वानुमते ठरले.

[१३(४)] विद्यापीठाच्या नव्याने संपादित केलेल्या ४८२ एकर परिसरात बांधकाम करावयाच्या फॅकल्टी क्लब इमारतीच्या रु.१५५.०० लाखाच्या सुधारित अंदाजपत्रकाच्या प्रशासकीय मान्यतेस मा.कुलगुरु महोदयांनी बांधकाम समितीच्या वतीने केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांचेकडून एक वेळेचे अनुदान (One time catch up grant) म्हणून (UGC Non १२(B) Scheme) मधून प्राप्त झालेल्या २.५० कोटी रकमेमधून विद्यापीठाने नव्याने संपादित केलेल्या ४८२ एकर परिसरात बांधकाम करावयाच्या फॅकल्टी क्लब इमारतीच्या रु.९२.०० लाखाच्या अंदाजपत्रकास दि.२९/११/२०११ रोजी झालेल्या बांधकाम समितीने ठराव क्र.३ अन्वये व दि.२९/११/२०११ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतील ठराव क्र.१०(१) अन्वये व्यवस्थापन परिषदेने प्रशासकीय मान्यता दिलेली होती.

तद्नंतर सदर इमारतीचे बांधकामाचे अंदाजपत्रक हे रु.९२.०० लाख असल्यामुळे सदरचे काम हे अंशदान ठेव रुपाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करणेकामी दि.०६/०२/२०१३ रोजी झालेल्या बांधकाम समितीने ठराव क्र.३ अन्वये व दि.१५/०२/२०१३ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेने ठराव क्र.९ अन्वये मान्यता दिलेली होती. सदरील ठरावास अनुसरून सदरचे काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अंशदान ठेव रुपाने करण्यास वर्ग करण्यात आलेली होती.

सार्वजनिक बांधकाम विभागाने दि.२०/०३/२०१५ रोजीचे पत्र क्र.सांबावि-२/लेखा शाखा/११८२/२०१५ अन्वये सदर कामाकरीता रु.९१.०० लाख वर्ग करणेबाबत प्रस्तूत कार्यालयाला कळविलेले होते. त्यास अनुसरून प्रस्तूत कार्यालयाचे दि.२५/०३/२०१५ रोजीचे पत्र क्र. सोविसो / अभि.विभाग / अंशदान ठेव / २०१४-१५ / १२८७५ अन्वये सदर कामाकरीता रु.९७,११,२४६/- इतक्या रकमेचे घनादेश सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जमा केलेली होती.

तथापि, उपरोक्त कामाकरीता सार्वजनिक बांधकाम विभागाने रु.१५५.०० लाखाचे सुधारित अंदाजपत्रक तयार केलेला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केलेल्या फॅकल्टी क्लब इमारतीच्या बांधकामाकरीता रु.१५५.०० लाखाच्या अंदाजपत्रकास प्रथम: बांधकाम समितीची सुधारीत प्रशासकीय मान्यता घ्यावी लागणार आहे व बांधकाम समितीच्या मान्यतेनंतर सदरचा विषय व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेस्तव सादर करून व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेअंती सदर कामाचे उर्वरित रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करावे लागणार आहे.

तथापि, बांधकाम समितीची बैठक दि.०६/०३/२०१७ रोजी संपन्न झालेली असल्यामुळे मा.कुलगुरु महोदयांनी बांधकाम समितीच्या वतीने महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये व्यवस्थापन परिषदेला शिफारस केलेली आहे.

सबब, विद्यापीठाच्या नव्याने संपादित केलेल्या ४८२ एकर परिसरात बांधकाम करावयाच्या फॅकल्टी क्लब इमारतीच्या रु.१५५.०० लाखाच्या सुधारित अंदाजपत्रकाच्या प्रशासकीय मान्यतेस मा.कुलगुरु महोदयांनी बांधकाम समितीच्या वतीने केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: विद्यापीठाच्या नव्याने संपादित केलेल्या ४८२ एकर परिसरात बांधकाम करावयाच्या फॅकल्टी क्लब इमारतीच्या रु.१५५.०० लाखाच्या सुधारित अंदाजपत्रकाच्या प्रशासकीय मान्यतेस मा.कुलगुरु महोदयांनी बांधकाम समितीच्या वतीने केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१३(५)] विद्यापीठाच्या नव्याने संपादित केलेल्या ४८२ एकर परिसरात बांधकाम करावयाच्या अरोग्य केंद्र इमारतीच्या रु.८५.०० लाखाच्या सुधारित अंदाजपत्रकाच्या प्रशासकीय मान्यतेस मा. कुलगुरु महोदयांनी बांधकाम समितीच्या वतीने केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांचेकडून एक वेळेचे अनुदान (One time catch up grant) म्हणून (UGC Non १२(B) Scheme) मधून प्राप्त झालेल्या २.५० कोटी रकमेमधून विद्यापीठाने नव्याने संपादित केलेल्या ४८२ एकर परिसरात बांधकाम करावयाच्या अरोग्य केंद्र इमारतीच्या रु.३२.०० लाखाच्या अंदाजपत्रकास दि.२९/११/२०११ रोजी झालेल्या बांधकाम समितीने ठराव क्र.५ अन्वये व दि.२९/११/२०११ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेने ठराव क्र.१०(१) अन्वये पशासकिय मान्यता दिलेली होती.

तदनंतर सदर इमारतीचे बांधकामाचे अंदाजपत्रक हे रु.३२.०० लाख असल्यामुळे सदरचे काम हे अंशदान ठेव रुपाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करणेकामी दि.०६/०२/२०१३ रोजी झालेल्या बांधकाम समितीने ठराव क्र.६ अन्वये व दि.१५/०२/२०१३ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेने ठराव क्र.९ अन्वये मान्यता दिलेली होती. सदरील ठरावास अनुसरून सदरचे काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अंशदान ठेव रुपाने करण्यास वर्ग करण्यात आलेली होती.

सार्वजनिक बांधकाम विभागाने दि.२०/०३/२०१५ रोजीचे पत्र क्र. सांबावि-२/लेखा शाखा/११८२/२०१५ अन्वये सदर कामाकरीता रु.३२.०० लाख वर्ग करणेबाबत प्रस्तुत कार्यालयाला कळविलेले होते. त्यास अनुसरून प्रस्तुत कार्यालयाचे दि. २५/०३/२०१५ रोजीचे पत्र क्र.सोविसो/अभि.विभाग/अंशदान ठेव/२०१४-१५/१२८७५ अन्वये सदर कामाकरीता रु.२५,८८,७५४/- इतक्या रकमेचे घनादेश सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जमा केलेली होती.

तथापि, उपरोक्त कामाकरीता सार्वजनिक बांधकाम विभागाने रु.८५.०० लाखाचे सुधारित अंदाजपत्रक तयार केलेला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केलेल्या अरोग्य केंद्र इमारतीच्या बांधकामाकरीता रु.८५.०० लाखाच्या अंदाजपत्रकास प्रथम: बांधकाम समितीची सुधारीत प्रशासकिय मान्यता घ्यावी लागणार आहे व बांधकाम समितीच्या मान्यतेनंतर सदरचा विषय व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेस्तव सादर करून व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेअंती सदर कामाचे उर्वरित रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करावे लागणार आहे.

तथापि, बांधकाम समितीची बैठक दि.०६/०३/२०१७ रोजी संपन्न झालेली असल्यामुळे मा.कुलगुरु महोदयांनी बांधकाम समितीच्या वतीने महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये व्यवस्थापन परिषदेला शिफारस केलेली आहे.

सबब, विद्यापीठाच्या नव्याने संपादित केलेल्या ४८२ एकर परिसरात बांधकाम करावयाच्या अरोग्य केंद्र इमारतीच्या रु.८५.०० लाखाच्या सुधारित अंदाजपत्रकाच्या प्रशासकिय मान्यतेस मा.कुलगुरु महोदयांनी बांधकाम समितीच्या वतीने केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: विद्यापीठाच्या नव्याने संपादित केलेल्या ४८२ एकर परिसरात बांधकाम करावयाच्या अरोग्य केंद्र इमारतीच्या रु.८५.००/- लाखाच्या सुधारित अंदाजपत्रकाच्या प्रशासकीय मान्यतेस मा. कुलगुरु महोदयांनी बांधकाम समितीच्या वतीने केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१३(६)] सोलापूर विद्यापीठाला करण्यात येणाऱ्या उच्चदाब विद्युत जोडणीचा कॉन्ट्रॅक्ट डिमांड १२५ वरून ४२५ के. व्ही. ए. करण्याची तसेच सदरकामी रक्कम रु.४,७४,६१०/- महावितरण कंपनीकडे जमा करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून सद्यस्थितीत विद्यापीठाकरीता उच्चदाब विद्युत जोडणीचा कॉन्ट्रॅक्ट डिमांड १२५ के. व्ही. ए. चा आहे. महावितरण कंपनीकडून विद्यापीठाकरीता फक्त १२५ के. व्ही. ए. इतक्या विज वापरास मंजूरी असल्यामुळे आपणाला फक्त १२५ के. व्ही. ए. इतकाच विज वापर करावे लागते. तथापि, विद्यापीठातील विजेचे वापर हे १२५ के.व्ही.ए.पेक्षा जास्त असल्यामुळे प्रत्येक महिन्यामध्ये अतिरिक्त विज वापराचे साधारण रु.१०,०००/- दंड महावितरण कंपनीला भरावे लागत आहे.

उपरोक्त बाब विचारात घेवून महावितरण कंपनीकडून दरमहा आकारण्यात येणारे दंड वाचविणेकरीता सोलापूर विद्यापीठाला करण्यात येणा-या उच्चदाब विद्युत जोडणीचा कॉन्ट्रॅक्ट डिमांड १२५ वरून ४२५ करणेकामी प्रस्तुत कार्यालयाचे पत्र क्र. सोविसो/अभि./ २०१६-१७/९५४५, दि.१०/१०/२०१६ पत्रान्वये महावितरण कंपनीकडे विनंती करण्यात आलेली होती. याबाबत महावितरण कार्यालयाने पत्र क्र. अअ/सोमंका/तांत्रिक/७६९८, दि.०५/११/२०१६ अन्वये विद्यापीठाला वेगवेगळ्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणेबाबत कळविलेले होते. सदरील पत्राला अनुसरून महावितरण कंपनीकडे सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात आलेली होती.

विद्यापीठाने सादर केलेल्या सर्व प्रस्तावाला अनुसरून महावितरण कंपनीने पत्र क्र. SE/SURC/T/HT-५१७/२०२४, दि.२७/०३/२०१७ अन्वये सोलापूर विद्यापीठाला करण्यात येणा-या उच्चदाब विद्युत जोडणीचा कॉन्ट्रॅक्ट डिमांड १२५ वरून ४२५ के. व्ही. ए. करण्याचे मंजूर करून त्यासाठी खालीलप्रमाणे एकुण रु.४,७४,६१०/- इतकी रक्कम एका महिन्यामध्ये जमा करणेबाबत कळविलेले आहे.

Sr.No.	Particular	Amount in Rs.
1.	Fixed Service Connection Charges	20,500/-
2.	1.3 % Charges On Estimated Cost	2510/-
3.	Additional Security Deposit	4,34,695/-
4.	Testing Fee Of T/F	Will be estimated by E.E.testing
5.	Cost Of Agreement Forms	200/-
6.	Processing Fee	1700/-
7.	Modern Installation Charges	15,000/-
Total		4,74,605/-
Say Total Amount		4,74,610/-

वरीलप्रमाणे महावितरणकडे जमा करावयाच्या रकमेमध्ये Additional Security Deposit ची रक्कम ही रु.४,३४,६९५/- आहे. उपरोक्त तक्त्यामध्ये नमुद एकुण रक्कम रु.४,७४,६१०/- महावितरण कंपनीकडे जमा केल्यानंतर त्यांच्या सूचनेप्रमाणे Transformer व Capacitor बदलून घ्यावे लागणार आहे.

सद्यस्थितीला विद्यापीठातील विजेचे वापर हे १२५ के.व्ही.ए.पेक्षा जास्त असल्यामुळे प्रत्येक महिन्यामध्ये अतिरिक्त विज वापराचे दंड महावितरण कंपनीला भरावे लागत आहे. सदरचे दंड वाचविणेकामी तसेच विद्यापीठाचे भविष्यातील विजेचे वाढते वापर लक्षात घेता, सोलापूर विद्यापीठाला करण्यात येणा-या उच्चदाब विद्युत

जोडणीचा कॉन्ट्रॅक्ट डिमांड १२५ वरून ४२५ करणेकामी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्या कार्यालयाकडे रु.४,७४,६४०/- भरावे लागणार आहे.

सबब, सोलापूर विद्यापीठाला करण्यात येणा-या उच्चदाब विद्युत जोडणीचा कॉन्ट्रॅक्ट डिमांड १२५ वरून ४२५ के.व्ही.ए. करण्याची तसेच सदरकामी रक्कम रु.४,७४,६१०/- महावितरण कंपनीकडे जमा करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: सोलापूर विद्यापीठाला करण्यात येणाऱ्या उच्चदाब विद्युत जोडणीचा कॉन्ट्रॅक्ट डिमांड १२५ वरून ४२५ के. व्ही. ए. करण्याची तसेच सदरकामी रक्कम रु.४,७४,६१०/- महावितरण कंपनीकडे जमा करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१३(७)] आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब, सोलापूर यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनिय कार्याची दखल घेऊन त्यांना प्रस्तुत विद्यापीठाकडून डी. लिट पदवी देण्याबाबत दि.२६/४/२०१७ रोजी आयोजित केलेल्या विशेष दिक्षांत समारंभाची बाब माहितीस्तव.

टिपणी: आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब, सोलापूर यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनिय कार्याची दखल घेऊन त्यांना प्रस्तुत विद्यापीठाकडून डी. लिट पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. याबाबतचा विशेष दिक्षांत समारंभ दि.२६/४/२०१७ रोजी प्रस्तुत विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात आला असून सदरील कार्यक्रमाच्या पुर्वतयारी करीता वेगवेगळ्या २२ समित्या गठीत केल्या आहे. सदरील गठीत केलेल्या समितीने त्यांना नेमून दिलेली कार्ये सुरु आहेत.

सबब, वरील प्रमाणे आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब, सोलापूर यांना प्रस्तुत विद्यापीठाकडून डी. लिट पदवी देण्याबाबत दि.२६/४/२०१७ रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशेष दिक्षांत समारंभाची बाब माहितीस्तव).

ठराव: आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब यांना प्रस्तुत विद्यापीठाकडून डी. लिट पदवी मा. राज्यपाल यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे याची नोंद घेण्यात आली.

[१३(८)] विशेष कार्यासन अधिकारी श्री. एस. ए. नारकर यांचा १ वर्षाचा कालावधी दि.१७/०४/२०१७ रोजी संपत असल्याने त्यांना मुदतवाढ देण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: शासन निर्णय क्र.संकीर्ण-२७१५/प्र.क्र./१००/१३, दि.०८ जानेवारी, २०१६ नुसार विविक्षित कामासाठी कंत्राटी पध्दतीने विशेष कार्यासन अधिकारी (अभियांत्रिकी विभाग), विशेष कार्यासन अधिकारी (वित्त व लेखा विभाग) या पदाची मुलाखत घेवून, निवड समितीचा अहवाल स्विकारून दि.१२/०४/२०१६ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली आहे. त्याअनुषंगाने श्री. एस. ए. नारकर यांना नियुक्ती आदेश क्र.SUS/Estt/ २०१६ / ३७०५, दि.१३/०४/२०१६ रोजीच्या नियुक्ती आदेशान्वये विशेष कार्यासन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार ते दि.१८/०४/२०१६ रोजी सदर पदावर रुजू झाले आहेत.

सदर नियुक्ती आदेशामध्ये खालील प्रमाणे नमूद करण्यात आले आहे.

Your appointment is purely temporary on contract basis for the maximum period of One year as provided in Government Resolution no.२७१५/प्र.क्र.१००/१३, दि.०८/०१/२०१६.

उक्त तरतूद विचारात घेता श्री. एस. ए. नारकर हे दि.१८/०४/२०१६ रोजी रुजू झाले असून त्यांचा कालावधी हा दि.१७/०४/२०१७ रोजी संपणार आहे. यास्तव, श्री. नारकर एस. ए. यांचा मुदतवाढी संदर्भातील अर्ज दि.१७/०४/२०१७ रोजी सायंकाळी ६.०० वा. प्राप्त झाला आहे.

सबब, सदर बाब धोरणात्मक असल्याने श्री. एस. ए. नारकर यांना मुदतवाढ देण्याची बाब विचारार्थ).

ठराव: विशेष कार्यासन अधिकारी श्री. एस. ए. नारकर यांचा १ वर्षाचा कालावधी दि.१७/०४/२०१७ रोजी संपत असल्याने त्यांना २०१७ ते २०१८ या एका वर्षासाठीची मुदतवाढ देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली. तसेच श्री. एस. ए. नारकर यांना प्रवासभत्ता व दैनिक भत्ता अनुज्ञेय राहिल.

मा.कुलगुरु यांच्या परवानगीने बैठक संपल्याचे प्रभारी कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही/-
सचिव
व्यवस्थापन परिषद

सही/-
अध्यक्ष
व्यवस्थापन परिषद